

GE Power India Limited

CIN-L74140MH1992PLC068379

Corporate Office: Axis House, Plot No 1-14, Towers 5 & 6, Jaypee Wish Town, Sector 128 Noida

Uttar Pradesh - 201301

T +91 0120 5011011 F +91 0120 5011100

10 November 2023

To,
The Manager - Listing
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai - 400 051

To,
The Manager - Listing **BSE Ltd.**25th Floor, P.J. Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Symbol: **GEPIL** Scrip Code: **532309**

Sub.: Unaudited Quarterly Financial Results – Newspaper Advertisement

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed the copies of the advertisement published in English and regional (Marathi) newspapers for the unaudited financial Results of the quarter ended 30 September 2023, that were approved by the Board in its meeting held on 09 November 2023.

This is for your information and records.

Thanking you, Yours truly,

For GE Power India Limited

Kamna Tiwari
Company Secretary & Compliance Officer



(₹ in Crores)

			(111 010103)
SI.	Particulars Particulars	Half yea	ir ended
No	Particulars	30.09.2023	30.09.2022
1	Premium Income (Gross)	19,679.85	19,122.45
2	Net Profit/(Loss) After Tax	2,336.87	2,549.65
3	Paid up Equity Share Capital	877.20	877.20
4	Net Worth (Including Fair Value change Account)	71,376.53	60,585.14
5	Total Assets	1,67,640.89	1,53,384.76
6	Solvency Ratio	2.82	2.25

- a) Premium income is Gross written premium, gross of reinsurance and net of applicable taxes.
- b) The above is an extract of the detailed format of quarterly and year to date Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarterly and year to date Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Corporation (www.gicre.in)

For and on behalf of the Board Directors

Place: Mumbai Date: 09.11.2023 Ramaswamy Narayanan Chairman-Cum-Managing Director DIN: 10337640

General Insurance Corporation of India

"Suraksha", 170, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400020, India. | Telephone (Board): +91 22 2286 7000 • Email: info@gicre.in

IRDAI Registration No.: 112

CIN No.: L67200MH1972G0I016133

www.gicre.in

GE Power India Limited

CIN: L74140MH1992PLC068379

Regd Office: Regus Magnum Business Centers, 11th Floor, Platina, Block G, Plot C-59, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharas India - 400051. **Website:** https://www.ge.com/in/ge-power-india-limited; **E-Mail ID**: in.investor-relations@ge.com Extract of Statement of Standalone and Consolidated unaudited Financial Results for the quarter and six months ended 30 September 2023



					(<)	Millions, except	per snare uata)
Sl. No.	PARTICULARS	Quarter ended 30.09.2023	Six Months ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2023	Six Months ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2022
			Standalone			Consolidated	
1.	Total income from operations	3,642.4	8,045.2	4,600.7	3,642.4	8,045.2	4,600.8
2.	Net profit / (loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	-619.9	-1,983.1	-1,126.3	-618.5	-1,976.4	-1,125.7
3.	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	-619.9	-1,983.1	-1,126.3	-618.5	-1,976.4	-1,125.7
4.	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	-619.9	-1,983.1	-1,126.3	-618.5	-1,976.4	-1,125.7
5.	Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-626.4	-1,996.1	-1,126.9	-625.0	-1,989.4	-1,126.3
6.	Equity share capital	672.3	672.3	672.3	672.3	672.3	672.3
7.	Reserves excluding revaluation reserve*	-	-	-	-	-	-
8.	Earnings per share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	Basic:	-9.22	-29.50	-16.75	-9.20	-29.40	-16.75
I	Diluted:	-0.22	-29.50	-16.75	-0.20	-29 40	-16.75

*Reserves excluding Revaluation Reserve for the period ended as on 31 March 2023 was ₹ 1595.0 millions

a) The above is an extract of the detailed format of Financial Results for Quarter and six months ended 30 September 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and six months ended 30 September 2023 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com / www.nseindia.com) and on the website of the Company (www.ge.com/in/ge-power-india-limited).

b) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 9 November 2023. The results for the current quarter and six months ended 30 September 2023 have been subject to limited review by the Statutory Auditors of the Company.
c) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

> For and on behalf of the Board (YOGESH GUPTA)

Date: 9 November 2023

Whole-time Director and Chief Financial Officer



CENTRAL RAILWAY NAGPUR DIVISION OPEN TENDER NOTICE No.: Name of work: Proposed supplying and stacking of machine crushed ballas from outside quarry as per revised pallast specification of June-2016 and oading the same into the ballas hoppers by mechanical means at Malkhed depot under ADEN Wardh sub division. (Quantity=86349m3) Approximate cost: Rs. 90579030.28 Earnest Money: Rs. 602900.00 Date & time of closing of tender: 28.11.2023 at 15:00 hrs. Details on Railway's DOWNLOAD UTS APP FOR TICKETS



Campus Activewear Limited

(formerly known as Campus Activewear Private Limited) CIN: L74120DL2008PLC183629

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2023**

(All amounts are in INR crores except per share data or as otherwise stated)

		For	the quarter en	ded	For the six n	nonth ended	For the
S. No.	Particulars	30 September 2023	30 June 2023	30 September 2022	30 September 2023	30 September 2022	year ended 31 March 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	259.10	353.97	333.91	613.07	672.18	1,487.00
2	Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	0.37	42.40	19.56	42.77	61.70	156.60
3	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	0.37	42.40	19.56	42.77	61.70	156.60
4	Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	0.32	31.48	14.54	31.80	45.86	117.12
5	Total comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	0.46	31.44	14.38	31.90	45.76	117.15
6	Equity Share Capital (face value of INR 5 each)	152.61	152.40	152.31	152.61	152.31	152.34
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year				-		399.78
8	Earnings Per Share (face value of INR. 5 each) (for continuing and discontinued operations)*						
	1. Basic (INR):	0.01	1.03	0.48	1.04	1.51	3.85
	2. Diluted (INR):	0.01	1.03	0.48	1.04	1.50	3.84

*Basic and Diluted EPS is not annualised except for yearly figures. See accompanying notes to the financial results.

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.nseindia.com (NSE) and www.bseindia.com (BSE) and the website of the Company at www.campusactivewear.com.
- The above Financial Results of the Company as published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended ('Listing Regulations') have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 9 November 2023. These financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles of Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India. Limited Review under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the statutory auditors of the Company. The auditors have expressed an unmodified report on the Financial Results of the Company. For more details on results, visit investors section of our website at www.campusactivewear.com and Financial Results at Corporate Section of www.nseindia.com and www.bseindia.com.
- The Company completed its Initial Public Offer (IPO) through an offer for sale of 47,950,000 Equity Shares of the face value of INR. 5/- each at an issue price of INR. 292/- per Equity Share. The Equity Shares of the Company were listed on BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) on 9 May, 2022.
- Based on guiding principles given in Ind AS 108 "Operating Segments", the Company's business activity falls within a single operating segment namely "Footwear and its related products", hence the disclosure requirements relating to "Operating Segments" as per Ind AS 108 are not applicable.

For and on behalf of the Board of Directors of **Campus Activewear Limited** (formerly known as Campus Activewear Private Limited)

Place: New Delhi Date: 9 November, 2023

Hari Krishan Agarwal Chairman and Managing Director DIN: 00172467

D-1, Udyog Nagar, Main Rohtak Road, New Delhi - 110041, Delhi, India, Telephone: +91 11 4327 2500 Email: investors@campusshoes.com, Website: www.campusactivewear.com

CIN L67190MH1991PLC064425
Regd. Off.: 305, Floor 3, Plot-208,Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg,
Nariman Point,Mumbai– 400021.Mobile No.8898231554
Email Id: sellaidspublication@yahoo.in Website: www.stellantsecurities.con

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that pursuant to clause 5 and 6 of the Securities and Exchange Board of dia (Delisting of Equity Shares) Regulations 2021 the company is in the process of making pplication for Voluntary delisting of its equity shares from The Calcutta Stock Exchange imited (CSE) where no exit opportunity is required to be given to the shareholders Necessity and object of delisting:

Necessity and object or delisting:

To avoid unnecessary financial and administrative burden due to multiple compliance of the various Regulations under the applicable rules and regulations prescribed by the SEBI and other related provisions from time to time and to provide better services to the investor through the nationwide Stock Exchange terminal. and to save recurring expenditure or listing fee payable to the Calcutta Stock Exchange Limited where the trading of Company contributes are fast. However the Canada and the save trading of the Deposite the Canada and the Stock Exchange Canada and the equity shares is nil. However, the Company's shares are regularly being traded at the Bombay Stock Exchange (BSE). The Bombay Stock Exchange (BSE) having nation-wide trading erminals, Delisting of Equity Shares from The Calcutta Stock Exchange Limited (CSE) will no adversely affect the investors

he equity shares of the Company will be continue to be listed on the Bombay Stock Exch Date:-09/11/2023

September, 2023.

such transfer.

Place: Mumbai Date: 10th November, 2023

Housing Society Limited, having address at 164 at S. V. Road

(previously known as Ghodbunder Road), Vile Parle (West), Mumbai

400 056, holding ownership rights in

Flat No.602, on the 6th floor, in the

building of the Society, died on 24

The Society hereby invites claims or

objections from the heir or heirs or

other claimant or claimants/objecto

or objectors to the transfer of the

Flat No.602 and the Shares of the society pertaining thereto and

nterest of the deceased member in

the capital/property of the Society

within a period of 15(fifteen) days

from the publication of this notice

with copies of such documents and

other proofs in support of

his/her/their claims/objections fo

If no claims/objections are received

within the period prescribed above

the Society shall be free to deal with

the said Flat No.602 together with

the Shares pertaining thereto and

nterest of the deceased member in

the capital/property of the Society ir

such manner as is provided under the bye-laws of the Society. The

claims/objections, if any, received

by the Society for transfer of the Flat

and interest of the deceased

member in the capital/property o

the Society shall be dealt with in the manner provided under the byeaws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of he Society/with the Secretary of the Society between 11.00 a.m. to 6.00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

PUBLIC NOTICE

Public in General hereby informed that m

client **Mr. Manish Sudhir Dembla,** is intend to

apply for the membership of Chembu

is duly registered under the provisions of the

Maharashtra Co-operative Societies Act

1960, under their registration no. BOM/ WM/

HSG/ (TC)/ 8298/95/96, dated 25/03/1996, having address at 34, Ramkrishna

Chemburkar Marg, Chembur, Mumbai-400 074, as one of the heir and legal

representative of late Bhagwandas Dembla and late Mrs. Vijayanti Bhagwandas Dembla

who held five (5) fully paid-up shares of Rs

50/-, each having aggregated value of Rs. 250/-, with distinctive nos. 8156 to 8160 (both

inclusive), comprised under share certificate no. 1802, (original shares) and ten (10) fully

paid-up shares of Rs. 50/- each having aggregated value of Rs. 500/-, with distinctive

nos. 1601 to 1610 (both inclusive), comprised under share certificate no. 160, (additiona

shares) respectively, by getting release deed rom other heirs and legal representatives viz

1)Mrs Sanjana Rakesh Gidwani 2) Mr Naresi

ishnu Gurbani, 3) Mrs. Kamla Sudhi

Dembla, 4)Mrs.Raniana Mahtani, 5) Mr. Raiar G Bhalla, 6) Ms. Reshma, Rajan Bhalla, 7) Ms

Ridhima Rajan Bhalla and 8) Mrs. Mala Omprakash Nagpal, in respect of residential

premises more particularly described in the

schedule written hereunder, All person/

having any interest in the property described in the schedule hereunder by way of claim, lier

charge, gift, trust, inheritance, mortgage succession, easement, possession or any

other right, title and interest of whatsoever

nature, shall inform along with documentary proofs to show their interest in the property to

the undersigned within 14 days from the date

of publication, if no such claims received within the period mentioned hereinabove the

procedure will be completed with the

presumption that there are no such claims existing and if any claims exiting the same has

SCHEDULE OF THE PROPERTY:

Residential Flat no. 4, admeasuring about 487

square feet carpet area, on the Ground Floor

n building no. 11, in Chembur Navjivan Co-op

Housing Society Ltd., standing on the plot of

land bearing C.T.S. no 1725 Village Chembur

lving and being at 34. Ramkrishna

Chemburkar Marg, Chembur, Mumbai-400 074, BMC Ward "M" in the Suburbs of Mumbai

City in the Registration District of Kurla

Janardhan P Kotian

Advocate
B-9, Neel Kamal CHS Ltd., Shradhanand

Road, Vile Parle (East), Mumbai-400 057.

Dated this 10th day of November, 2023

avjivan Co-op. Housing Society Ltd., which

For and on behalf of Padma Co-operative Housing

> Society Limited Hon. Secretary

For Stellant Securities (India) Limite Mangala Subhash Ratho Place: Mumbai Managing Director Din No.02170580 ဖြဲ့ **၉၈၆** Housing

Office: 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110001, Ph: 011-23357171, 23357172, 23705414, Website: www.pnbhousing.com in ance Limited POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Branch Office: Office No 2 & 3, Ground Floor, Baba House, Plot No. 86, B.L Bajaj Road, Near WEH Metro Station, Andheri (East), Mumbai - 400093
Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receipt of the said notice/s.

The borrower's having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower's and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-

sec	ection (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.										
S. No.	Loan Account No.	Name of the Borrower/Co-Borrower /Guarantor	Date of Demand Notice	Outstanding Poss		Description of the Property Mortgaged					
1.	HOU/MUM/ 1019/748596 B.O. Mumbai		08-04-2021			Building No. 5, Wing A, 2,202, Golden Eye,land Bearing G.No. 394 and G.No. 395, of village,					
		Thousand and Seventeen Paise Only) as on 31-03-2021			Tal Palghar, Near Anand Vrudhasshram Radhakrishna Temple, Thane, M.H 401404						
PL	PLACE:- MUMBAI, DATE:- 09-11-2023 AUTHORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LTD.										

PUBLIC NOTICE NIKHIL ADHESIVES LIMITED Shri.Shirish Trambaklal Shah, nember of Padma Co-operative

(CIN L51900MH1986PLC041062)

Regd.Office: A-902, Kaledonia, HDIL Building Sahar Road, Opposite D-Mart, Andheri (East), Mumbai - 400 069.

Tel No: 26835864 / 26836558, Email ID: ho@nikhiladhesives.com, Website: www.nikhiladhesives.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER. 2023 (Rs. in Lakhs)

Particulars	'	Quarter End	ed	Half Year	Ended	Year Ended
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	14387.51	14220.76	19683.70	28608.27	42125.60	74393.79
Net Profit / (Loss) for the period (before Tax, and Exceptional items	452.03	409.87	564.64	861.90	1403.01	2354.46
Net Profit / (Loss) for the period (after tax and Exceptional items)	452.03	409.87	564.64	861.90	1403.01	2354.46
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)						
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	346.34	307.80	419.23	653.87	1,050.83	1713.41
Equity Share Capital	459.43	459.43	459.43	459.43	459.43	459.43
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet)	-	-	-	-	-	9,706.28
Earnings Per Share (before extraordinary items) (of Re. 1/- each)						
Basic & Diluted	0.75	0.67	0.92	1.42	2.29	3.71
Earnings Per Share (after extraordinary items) (of Re. 1/- each)						
Basic & Diluted	0.75	0.67	0.92	1.42	2.29	3.71

Note: (1) The above results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at its meeting held on 9th November, 2023. (2) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and Half year ended 30th September, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligationa and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 are available on BSE Limited's Website www.bseindia.com & also on the Company's website www.nikhiladhesives.com

For Nikhil Adhesives Limited (Umesh Sanghavi) Whole Time Director DIN: 00491220

SERVOTEACH INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 502 Triveni Krupa, Carter Road No.3, Opp. Amabaji Mata Temple, Borivali - East, Mumbai - 400 066.

Email: Info@servotech-india.com CIN - L28933MH1994PLC081857 Statements of Un-audited Standalone Financial Results for

the Quarter & Half Year ended 30th September, 2023

							(\ III Lakiis)
Г	PARTICULARS	Q	uarter Ende	ed	Half Ye	ar Ended	Year Ended
l		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
L	(Refer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	-		-	-		-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
ı	Exceptional and/or Extraordinary Items)	(4.86)	(2.59)	(2.02)	(7.45)	(2.50)	21.31
3	Net Profit / (Loss) for the period before Tax					'	
l	(after Exceptional and/or Extraordinary Items)	(4.86)	(2.59)	(2.02)	(7.45)	(2.50)	21.31
4							
l	Exceptional and/or Extraordinary Items)	(4.86)	(2.59)	(2.02)	(7.45)	(2.50)	21.31
5							
l	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
l	and other Comprehensive Income (after tax)]	-	-	-	-	-	-
6		422.96	422.96	422.96	422.96	422.96	422.96
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown						
l.	in the Audited Balance Sheet of Previous Year	-	-	-	-	-	-
8							
ı	(for continuing and discontinued operations)-		.	l .			
ı	a) Basic	(0.01)	(0.01)	(0.00)	(0.02)	(0.01)	0.05
L	b) Diluted	(0.01)	(0.01)	(0.00)	(0.02)	(0.01)	0.05
N	lote:						

Place: Mumbai

Date: 9th November, 2023

The above is an extract of the detailed format of Second Quarterly & Half Yearly and Yearly audited Financial Result filed with Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The same is available on the website of the Bombay Stock Exchange (URL of the filing - BSE: www.bseindia.com/ Company Website: - www.servoteachengineering.in By order of the Board

Radheshyam Lahoti Managing Director-(DIN-00755363 Place : Mumbai

THE SWASTIK SAFE DEPOSIT AND INVESTMENTS LIMITED

CIN: 1 65190MH1940PL C003151 Tel: 30767700 Fax: 24902363

Email ID: complianceofficer.swastik@piramal.com Website: www.theswastiksafedeposit.in

Regd. Off.: 4th Floor, Piramal Tower Annexe, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2023

				(Rs. in Lakhs)
SI.		Quarter	Six Months	Corresponding
No.	Particulars	ended	ended	3 months ended in
140.		30 th Sept,	30th Sept,	the previous year
		2023	2023	30th September, 2022
		Reviewed	Reviewed	Reviewed
1	Total Income from Operations	24.40	47.33	17.74
2	Net Profit / (Loss) for the period	22.33	40.66	17.74
3	Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional and /			
	or Extraordinary Items)	22.33	40.66	14.46
4	Net Profit / (Loss) for the period after tax(after Exceptional and /			
	or Extraordinary Items)	20.80	100.40	12.47
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /			
	(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income			
	(after tax)]	20.80	100.40	12.47
6	Equity Share Capital	24.00	24.00	24.00
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	for continuing operations)			
	i) Basic :	8.67	41.83	5.19
	ii) Diluted :	8.67	41.83	5.19

Note:

a) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website, www.theswastiksafedeposit.in.

The Financial results for the quarter and half year ended September 30, 2023 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

For The Swastik Safe Deposit and Investments Limited

Sunil Adukia Place: Mumbai Date: 09/11/2023 DIN - 00020049

THE BYKE HOSPITALITY LIMITED

Reg Office: Sunil Patodia Tower, Plot No 156-158, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400099 CIN NO: L67190MH1990PLC056009 | Tel No: +91-22-6707 9666; Fax: +91-22-6707-9959 Website: www.thebyke.com | Email Id: investors.care@thebyke.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Yearly Ended September 30, 2023

						Rs. in Lakhs	(except EPS)
			Quarter En	ded	Half Yea	rly Ended	Year Ended
r. O.	Particulars	September 30, 2023 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	2,010.57	2032.64	1994.18	4043.21	5645.71	11545.21
2	Net Profit for the period (before tax and Exceptional Item and Extra ordinary Item)	26.29	108.85	-399.91	135.14	-195.33	120.74
3	Net Profit for the period after Tax	89.13	149.74	-347.24	238.87	-80.11	228.86
4	Other Comprehensive Income (net of Income Tax)						4.57
5	Total Comprehensive Income	89.13	149.74	-347.24	238.87	-80.11	233.43
6	Paid Up Equity Share Capital (Face Value Re.10/-)	4009.78	4009.78	4009.78	4009.78	4009.78	4009.78
7	(I) Earnings per Share (EPS) (Face Value of RS.10/- each) (not annualised)						
	(a) Basic (b) Diluted	0.22	0.37	-0.87	0.60		0.58
	(ม) มแนเซน	0.22	0.37	-0.87	0.60	-0.20	0.58

Notes:

1 The above un-audited financial results for the quarter and half year ended September 30, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 08, 2023. The Statutory Auditors of the Company, Bilimoria Mehta & Co., Chartered Accountants, have carried out a limited review of the above financial results for the quarter and half year ended September 30, 2023. There is no qualification in the report issued by the statutory Auditor.

2 The above results are prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and notified by the Ministry of Corporate Affairs under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and other accounting principles generally accepted in India.

3 The Company is engaged in Hospitality business, consequently the Company does not have separate reportable business segment for the quarter and half year ended September 30, 2023

4 The figures of the previous year / period have been regrouped / rearranged to make them comparable with the figures of the current period.

5 The above results of the Company are available on the Company's website www.thebyke.com and also on the website of BSE NSE and MSE

(Anil Patodia) Place: Mumbai Chairman & Managing Director DIN- 00073993 Date: 8th November, 2023

Marine Electricals **MARINE ELECTRICALS (INDIA) LIMITED**

[CIN: L31907MH2007PLC176443]
Registered Office: B/1, Udyog Sadan No.3, MIDC, Andheri (E), Mumbai - 400093, Maharashtra Tel.: +91 22 4033 4300; Fax: +91 22 2836 4045 Website: www.marineelectricals.com; Email Id: cs@marineelectricals.com Extract of statement of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2023

	(NS. III lakiis except per silare data)								
			Stan	dalone			Consc	olidated	
	Particular	Quarter	Quarter	Half year	Year	Quarter	Quarter	Half year	Year
		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
		30/09/2023	30/09/2022		31/03/2023	30/09/2023	30/09/2022		31/03/2023
L		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	. Total Income from Operations (net)	12,141.48	8,004.01	20,749.72	39,127.13	13,732.42	9,035.81	23,839.14	44,285.44
2.	. Net Profit for the period (before Tax)	673.99	458.84	1,321.31	2,636.54	680.72	484.67	1,237.82	2,507.29
3.	' ' '							[1
	Extraordinary items/Associates)	673.99	458.84	1,321.31	2,636.54	680.72	484.67	1,237.82	,
4.	Net Profit for the period after tax	494.74	327.17	970.61	1,950.62	475.09	295.30	826.65	1,680.08
5.	. Total Comprehensive Income for the period						ĺ	[ı 1
	(Comprising Profit for the period(after tax) and Other							[(l
	Comprehensive Income (after tax)	498.13	327.26	977.40	1,964.20	490.67	225.12	836.22	1,834.11
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 2 each)	2,557.31	2,453.31	2,557.31	2,526.31	2,557.31	2,453.31	2,557.31	2,526.31
7	Other Equity (excluding Revaluation Reserves)	-	-	-	15,481.52	-	-	-	18,310.89
8.	. Basic Earnings Per Share (Face Value of Rs. 2 each)	0.39	0.27	0.77	1.59	0.37	0.24	0.65	1.38
9.	Diluted Earnings Per Share (Face Value of Rs. 2 each)	0.38	0.27	0.75	1.56	0.36	0.24	0.64	1.36
Not	e:								

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and half year ended 30thSeptember, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the of Un-auditec Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and half year ended 30th September, 2023 are available on the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the Company (www.marineelectricals.com)

For Marine Electricals (India) Limited Sd/ Vinay Uchil Chairman & Executive Directo

(Rs. in lakhs except per share data)

Date: 09.11.2023 Place: Mumbai

TULIVE DEVELOPERS LIMITED

Regd. Off: No.21/22, 'LOHA BHAVAN', P.D.MELLO ROAD, MUMBAI - 400 009. Corp. Off: No. 23, Josier Street, Nungambakkam, Chennai - 600034 Phone No:044-28230222; Email id: atul.acura@gmail.com Web site : www.tulivedevelopers.com (CIN:L99999MH1962PLC012549)

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023 (Rs. In lakhs **UN AUDITED** AUDITED **PARTICULARS** Previous **Quarter Ended** Half Year Ended Year Ended 30.09.2023 30.06.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period/year (before tax exceptional and /or extraordinary items before tax) (13.94)(29.19) (16.23) (43.13) (18.54) (25.01)3 Net Profit/(Loss) for the period/year before tax (after exceptional and /or extraordinary items) (13.94)(29.19) (16.23) (43.13) (18.54) 118.41 4 Net Profit/(Loss) for the period /year after tax (after exceptional and /or Extraordinary items) (43.13) (13.94)(29.19)(16.23)(18.54)126.22 5 Total Comprehensive Loss/ income for the period (comprising profit /Loss for the period (after tax) (18.54) and other Comprehensive Income (after tax) (13.94)(29.19)(16.23)(43.13)126.22 6 Equity Share Capital (Rs.10/- per share) 215.44 215.44 215.44 215.44 215.44 215.44 7 Reserves (excluding Revaluation Reserve Net) 4691.77 | 4691.77 | 4565.55 | 4691.77 | 4565.55 | 4691.77 8 Earnings per share of Rs.10 each (in Rupees) (a) Basic (0.65)(1.35)(0.75)(2.00)(0.86)5.86 (b) Diluted (0.65)(1.35)(0.75)(2.00)(0.86)5.86

NOTES

Place: Chennai

Date :09.11.2023

The above is an extract of the detailed format of half yearly financial results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of half yearly financial results are available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and on Company's web site at www.tulivedevelopers.com.

? The above statement of financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 09th November 2023

3 The Statutory Auditors have carried out a Limited Review of the Statement of Financial Results for the half year ended 30th September 2023 and has issued a limited review report

For TULIVE DEVELOPERS LIMITED

K V Ramanashetty Chairman and Director DIN: 01470034

AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED

CIN: L34103MH1949PLC326977

Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2023. (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended 30.09.2023 Unaudited	Quarter Ended 30.09.2022 Unaudited	Half Year Ended 30.09.2023 Unaudited	Half Year Ended 30.09.2022 Unaudited	Year Ended 31.03.2023 Audited
Total Income from operations	4.25	4.25	8.50	8.50	17.00
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or	(17.64)	(14.61)	(36.03)	(30.72)	(85.02)
Extraordinary items)	(17.64)	(14.61)	(36.03)	(30.72)	(85.02)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (comprising profit or (loss)	(17.48)	(14.39)	(35.71)	(30.48)	(84.38)
for the period after tax and other Comprehensive income after tax)	(17.88)	(14.71)	(36.53)	(31.13)	(86.02)
Equity Share Capital	48.18	48.18	48.18	48.18	48.18
Reserves excluding revaluation reserve as per audited balance sheet of previous accounting year.	-	-	-	-	(1,037.56)
Earnings Per Share (of Rs. 1/- each) - Basic & diluted (not annualised)	(0.36)	(0.30)	(0.74)	(0.63)	(1.75)

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and Half Year ended September 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and Half year ended September 30, 2023 are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on the company's website www.apimumbai.com.

By order of the Board, Place : Mumbai Dated: 8th November 2023

GE Power India Limited

Director

CIN: L74140MH1992PLC068379

Regd Office: Regus Magnum Business Centers, 11th Floor, Platina, Block G, Plot C-59, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashti India - 400051. Website: https://www.ge.com/in/ge-power-india-limited; E-Mail ID: in.investor-relations@ge.com

Extract of Statement of Standalone and Consolidated unaudited Financial Results for the quarter and six months ended 30 September 2023 (₹ Millions, except per share data)

					•					
Sl. No.	PARTICULARS	Quarter ended 30.09.2023	Six Months ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2023	Six Months ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2022			
			Standalone			Consolidated				
1.	Total income from operations	3,642.4	8,045.2	4,600.7	3,642.4	8,045.2	4,600.8			
2.	Net profit / (loss) for the period (before tax,	-619.9	-1,983.1	-1,126.3	-618.5	-1,976.4	-1,125.7			
	exceptional and/or extraordinary items)									
3.	Net profit / (loss) for the period before tax	-619.9	-1,983.1	-1,126.3	-618.5	-1,976.4	-1,125.7			
	(after exceptional and/or extraordinary items)									
4.	Net profit / (loss) for the period after tax	-619.9	-1,983.1	-1,126.3	-618.5	-1,976.4	-1,125.7			
	(after exceptional and/or extraordinary items)									
5.	Total comprehensive income for the period	-626.4	-1,996.1	-1,126.9	-625.0	-1,989.4	-1,126.3			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)									
	and other Comprehensive Income (after tax)]									
6.	Equity share capital	672.3	672.3	672.3	672.3	672.3	672.3			
7.	Reserves excluding revaluation reserve*	-	-	-	-	-	-			
8.	Earnings per share (of ₹ 10/- each)									
	(for continuing and discontinued operations) -									
	Basic:	-9.22	-29.50	-16.75	-9.20	-29.40	-16.75			
	Diluted:	-9.22	-29.50	-16.75	-9.20	-29.40	-16.75			

*Reserves excluding Revaluation Reserve for the period ended as on 31 March 2023 was ₹ 1595.0 millions

a) The above is an extract of the detailed format of Financial Results for Quarter and six months ended 30 September 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and six months ended 30 September 2023 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com / www.nseindia.com) and on the website of the Company (www.ge.com/in/ge-power-india-limited).

b) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 9 November 2023. The results for the current quarter and six months ended 30 September 2023 have been subject to limited review by the Statutory Auditors of the Company.
c) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

Place: Noida Date: 9 November 2023

For and on behalf of the Board (YOGESH GUPTA) Whole-time Director and Chief Financial Officer

Director DIN 082253921

Devesh Bhatt



RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN L36911MH1989PLC054498 Regd Office: Plot Nos. 36A & 37, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400 096.

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2023

	(₹ in Lakhs)										
		(Quarter Ende	d	Six Monf	ths Ended	Year Ended				
Sr	Particulars	Sept 30, 2023	June 30, 2023	Sept 30, 2022	Sept 30, 2023	Sept 30, 2022	March 31, 2023				
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
1	Total Income from Operations (net)	44,321.71	47,626.97	44,168.30	91,948.68	1,01,633.53	2,24,268.04				
2	Net Profit before tax and Exceptional items	1,215.66	1,781.03	1,889.43	2,996.69	4,467.68	9,477.35				
3	Net Profit after tax and Exceptional items	1,047.36	1,421.30	1,553.98	2,468.66	3,976.63	8,780.84				
4	Total Comprehensive Income for the period/year	689.17	4,335.60	1,117.13	5,024.77	1,518.13	10,346.38				
ĺ	[Comprising Profit/(Loss) for the period/year (after tax)	1	1 '	1 '	1 '	'					
ĺ	and other Comprehensive Income (after tax)]	1 '	1 '	1 '	1 '	'	1 1				
5	Equity Share Capital (Face Value of ₹ 2/- each)	1,887.94	1,922.63	1,887.94	1,922.63	1,887.94	1,887.94				
6	Earning Per Share EPS	'	1 '	1 '	1						
1	(of ₹ 2/- each not annualised)	1 '	1 '	1 '	1 '	'	1 1				
1	Continuing Operations	1 '	1 '	1 '	1 '	'	1 1				
1	Basic	1.51	1.11	1.64	2.62	4.21	9.28				
1	Diulted	1.50	1.10	1.63	2.60	4.19	9.22				
1	Discontinued Operations	1 '	1 '	1 '	1 '	'	1				
1	Basic	- '	1 -'	-'	-'	- '	-0.06				
1	Diulted	- '	1 -'	-'	-'	- '	-0.06				
1	Continuing and Discontinued Operations	1 '	1 '	1 '	1 '	'	1 1				
1	Basic	1.51	1.11	1.64	2.62	4.21	9.22				
1	Diulted	1.50	1.11	1.63	2.60	4.19	9.16				

NOTES:

- The above Unaudited Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 09, 2023.
- The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financials results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.renaissanceglobal.com.

5 Rey numbers of Standarone Results are as u	nuer.					(₹ in Lakhs)
	C	Quarter Ende	d	Six Mont	Year Ended	
Particulars	Sept 30, 2023 Unaudited	Jun 30, 2023 Unaudited	Sept 30, 2022 Unaudited	Sept 30, 2023 Unaudited	Sept 30, 2022 Unaudited	March 31, 2023 Audited
Revenue	32,254.21	29,590.10	33,483.79	61,844.31	61,220.57	1,35,735.35
Profit Before Tax	1,244.21	299.90	1,173.78	1,544.11	1,502.91	2,745.37
Profit After Tax	946.00	215.49	868.82	1,161.49	1,099.07	2,006.46
Total Comprehensive income for the						
period/year after tax	630.43	1,436.96	365.75	2,067.39	(1,299.76)	955.02
For RENAISSANCE GLOBAL LIMITE						BAL LIMITED

HITESH M. SHAH

MANAGING DIRECTOR DIN No. 00036338

(գ) **բոե** Housing

नोंदणी. कार्यालय: ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के. जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१, दूर.: ०११-२३३५७१७१, २३३५७१७२,२३७०५४१४, वेबसाईट: www

कब्जा सूचना (स्थावर मिळकती/तीं साठी)

ाखा कार्यालय: कार्यालय क्र. २ आणि ३, तळमजला, बाबा हाऊस, प्लॉट क्र. ८६, बी.एल. बजाज रोड, डब्ल्युईएच मेट्रो स्टेशन जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अन्वये आणि एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या निवम ८(१) च्या अनुपालनात आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स , २००२ च्या निवम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वा करून प्रत्येक खात्यासमोरील तारखेस एक माणणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीची तारीख/सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्य

सांगितले होते. कमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सुचना देण्यात वेते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकती/तीं चा कब्जा त्यांना सदर अं कलम १३(४) सहवाचता सदर रूलसच्या नियम ८ अन्वये त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील तारखेस घेतला. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. च्या रकमा व कर्ज कराप्रमाणे त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भाराअधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुरींकडे

वेधण्यात येत आहे गहाण मिळकर्तीचे वर्णन कर्ज खाते क्रमांव थकबाकी कर्जदार /हमीदार रक्कम यांचे नाव बिल्डिंग क्र. ५, विंग ए, २, २०२, गोल्डन आय, जिमन धारक ग.क्र. ३९४ आणि ग.क्र. ३९५, गाव, ता. पालघर, आनंद वृद्धाश्रम जवळ, राधाकृष्ण एचओय्/एमय्एम ईश्वर यादेव राव 06-08-2028 रु. १८,६२,०१७.०६ (रुपये अठरा 06-55-5053 ाख बासष्ट हजार सतरा आणि सहा पैसे मात्र) ३१–०३–२०२१ रोजीस १०१९/७४८५९ शा.का. मुंबई मंदिर, ठाणे, म.हा. -४०१४०४

प्राधिकृत अधिकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. ठिकाणः मुंबई, दिनांकः ०९-११-२०२३

जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की गांव मौजे पेल्हार, तालका वसई, जिल्हा पालघर येथिल सर्व्हे नं. ३७१/अ/७/१, क्षेत्र ६०९१.८२ चौ. मी., आकार रू. पै. १२१८.३७, ही जमीन मिळकत श्री. विठ्ठल एल. डोडिया हयांचे मालकी कब्जेवहीवाटीची व उपभोगाची असर त्यापैकी क्षेत्र ३३२५.१७ चौ. मी. जमीन मेळकत त्यांचेकडून आमचे अशिलांनी कायम विकत घेण्याचे उरवलेले आहे तरी सदर जमीन मिळकतीवर कृणाही इसमाचा अथवा संस्थेचा वारसाहक्क, अधिकार, विकी हितसंबंध, दावा, गहाण, दान, तारण माडेपटटा, इत्यादी असेल तर त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर १४ दिवसांचे आंत निम्नस्वाक्षरीकाराच्या आदीत्य होंडा सर्विस सेंटरच्या समोर, गोखिवरे, वसई पुर्व, ता. वसई जि. पालघर ४०१२०८ हया पत्यावर लेखी कळवावे अन्यथा कुणाचाही तसा हक्क हितसंबंध नाही असे समजून व्यवहार पुर्ण केला जाईल हयांची कृपया नोंद घ्यावी अँड. राकेश नाना भोईर

जीई पॉवर इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल७४१४०एमएच१९९२पीएलसी०६८३७९

सौम्यीकत

ठिकाण : नॉयडा दिनांक : ९ नोव्हेंबर, २०२३

१८ मे. साईज्योत टेक्स्टार्दल

संदर टिकमदास वाधवानी

नोंद. कार्यालय : रेगस मॅलम बिझनेस सेंटर्स ११ वा मजला, प्लॅटिना, जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी-५९, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०५१. वेबसाईट : https://www.ge.com/in/ge-power-india-limited । इमेल आयडी : in.investor-relations@ge.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि सहा महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

						(રુ. દુશભક્ષ,	प्रता शअर डटा साडून
	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले सहा महिने	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले सहा महिने	संपलेली तिमाही
अ.क्र.	तपशाल	30.09.2023	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2023	30.09.2022
		अलिप्त एकत्रित				एकत्रित	
1.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	3,642.4	8,045.2	4,600.7	3,642.4	8,045.2	4,600.8
2.	कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	-619.9	-1,983.1	-1,126.3	-618.5	-1,976.4	-1,125.7
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)						
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-619.9	-1,983.1	-1,126.3	-618.5	-1,976.4	-1,125.7
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)						
4.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-619.9	-1,983.1	-1,126.3	-618.5	-1,976.4	-1,125.7
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)						
5.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-626.4	-1,996.1	-1,126.9	-625.0	-1,989.4	-1,126.3
	(ज्यात कालावधीकरिता (करपश्चात) नफा /(तोटा)						
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) धरुन)						
6.	समभाग भांडवल	672.3	672.3	672.3	672.3	672.3	672.3
7.	पुनर्मूल्यांकन राखीव वगळून राखीव*	-	-	-	-	-	-
8.	प्रति शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/-)						
	(अखंडीत व खंडीत कामकाजासाठी)						
	मुलभूत :	-9.22	-29.50	-16.75	-9.20	-29.40	-16.75

* दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजीस प्रमाणे कालावधीकरिता पुनर्मुल्यांकन राखीव वगळून राखीव रु. १५९५.० दशलक्ष होत्या

र) सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि सहा महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि सहा महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट (www.bseindia.com www.nseindia.com) आणि कंपनी वेबसाईट (www.ge.com/in/ge-power-india-limited) येथे उपलब्ध आहे.

-29.50

-16.75

१. इंडस्ट्रीअल परिसर गाळा क्र. २०१, २ रा मजला, ए विंग, के के इंडस्ट्रीअल इस्टेट, खात्री

भवन जवळ. सेक्शन २४. उल्हासनगर ४२१ ००३

-9.20

- बी) वरील निष्कर्ष लेखा परिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आहेत आणि संचालक मंडळाद्वारे ०९ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या समेत संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली चालू तिमाही आणि सहा महिने करिताचे निष्कर्ष कंपनीच्या सांविधिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.
- सी) अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी येथे प्रयोज्य इंड-एएस रूल्स/एएस रूल्स अनुसार नफा आणि तोट्यांच्या विवरणपत्रात समायोजित करण्यात आल्या आहेत

-9.22

०९.०६.२०१६

र. ८०२.७२ लाख + व्याज +

संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्ठ (योगेश गुप्ता) पूर्ण वेळ संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी

-29.40

-16.75

२.५३/



Place · Mumbai

Date: November 09, 2023

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

मध्यवर्ती कार्यालय : चंद्र मुखी, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१. शाखा कार्यालय: ॲसेट्स रिकव्हरी शाखा, ३४६, स्टॅन्डर्ड बिल्डिंग, ३ रा मजला, डॉ. दादाभाई नवरोजी रोड,

जंगम/स्थावर मिळकर्तींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्य नियम ८(६) च्या तरत्दीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

फोर्ट, मुंबई- ४०० ००१.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा, सांकेतिव कब्जा (मिळकतीसमोर विशेषत: चिन्हांकीत) सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील नमूद कर्जदार आणि हमीदारांकडून तारण धनकोंना थकीत रकमेच्य वसुलीसाठी मिळकर्तीसमोर नमूद नुसार ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्यांची योग्य माहित आणि समजुतीप्रमाणे तेथे मिळकतीचर कोणतेही भार नाहीत, तथापी इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला बाधीत दावे/हक्क/ थकबाकी आणि लिलावात ठेवलेल्या मिळकतीच्य नामाधिकरांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम (इअर) प्रत्येक मिळकतीसमोर नमूद केलेली आहे.

अ. क्र.	कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे नाव आणि शाखेचा संपर्क क्र.	मागणी सूचना तारीख आणि थकीत रक्कम (रु. लाखांत)	मिळकतीचा तपशील	राखीव किंमत इअर /बोली वा (रु. लाखांत)
8	मनीषा एंटरप्रायझेस अरविंद शर्मा सौ. सरला वर्मा शा./का.: अंधेरी राज कुमार चौहान, मोब: ८९५९५४१००५	०३/१२/२०१८ रु. ४५४.७२ लाख + व्याज + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील इतर प्रभार	कमर्शियल शॉप क्र. २०३, दुसरा मजला, मधुली कॉम्प्लेक्स, काडीवाला शाळेजवळ, रिंग रोड, सुरत-४९५००९, गुजरात, सुपर बिल्ट अप क्षेत्र - १९०० चौ. फूट (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	49.24/ 4.82/ 0.40
?	संदीप मनोहर सकपाळ, शा. का.: विरार पूर्व दीपक कुमार मोब: १९६७०६५६९१	०३/०८/२०१८ रु. ९.३५ लाख + व्याज + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील इतर प्रभार	फ्लॅट क्र. १०३, पहिला मजला, विंग बी, यशवंत अपार्टमेंट, कोपरी, विरार पूर्व, पालघर चटई क्षेत्र - २०८.३३ चौ. फू. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	१०.१३/ १.०२/ ०.५०
B	श्री. चंद्रकांत शालिग्राम सपकाळे आणि सौ. हरिप्रिया चंद्रकांत सपकाळे शा./का.: बोरिवली रेखा आर नायर मोब: ७०४५८५२०४५	१०/१०/२०१९ इ. ७१.२३ लाख + व्याज + सूचनेच्या तारखेपासून त्यावरील इतर प्रभार	पलॅट क्र. बी-२०४, २रा मजला, मेरी सीएचएस लिमिटेड, काई भवानीमाता रोड, रमेश नगर, आंबोली, अंधेर पश्चिम - ४०००५८ क्षेत्र ३७९.२५ ची. फू. चटई क्षेत्र (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	९०.११/ ९.०१/ १.००
8	मे. ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक्स (I) प्रा. लि. सौ. लता नवनाथ गोळे आणि	०५/०२/२०१९ रु. १८७.०५ लाख + व्याज + इतर प्रभार	फ्टॅट क्र. ००१, १ ला तळमजला, सबुरी रेसिडन्सी, उदय विहार लोवजी, पोस्ट शिळफाटा, खोपोली, गाव चिंचवली, शेकिन, तालूका खालापूर जि. रायगड ४१०२०३. बिल्ट अप क्षेत्र: ५४७ चौ.फू. चटई क्षेत्र: ४५५.८३ चौ.फू. स्टील्ट + ४ वरचे मजले (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	१४.२८/ १.४३/ ०.१०
ų	श्री. नवनाथ नारायण गोळे, श्री. नवनाथ नारायण गोळे, श्रा. /का.: गोरेगाव, श्री. रमेश धुळसडा मोब :९९२००४०५७१	०५/०२/२०१९ रु. १८७.०५ लाख + व्याज + इतर प्रभार	प्लॅट क्र. ००२, १ ला तळमजला, सबुरी रेसिडन्सी, उदय विहार लोवजी, पोस्ट शिळफाटा, खोपोली, गाव चिंचवली, शेकिन, तालूका खालापूर जि. रायगड ४१०२०३. बिल्ट अप क्षेत्र: ५४७ चौ.फू. चटई क्षेत्र: ४५५.८३ चौ.फू. स्टील्ट + ४ वरचे मजले (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	१४.२८/ १.४३/ ०.१०
Ę	मे. ईशकुपा शिपिंग अँड लॉजिस्टिक्स (I) प्रा. लि. सी. लता नवनाथ गोळे आणि श्री. नवनाथ नारायण गोळे,	०५/०२/२०१९ रु. १८७.०५ लाख + व्याज + इतर प्रभार	प्रत्यक्ष कञ्जा अतानत) पर्लेट क्र. ३०१, ३ रा मजला, सबुरी रेसिडन्सी, उदय विहार लोवजी, पोस्ट शिळफाटा, खोपोली, गाव विंचवली, शेकिन, तालूका खालापूर जि. रायगड ४१०२०३. विल्ट अप क्षेत्र: ५४७ चौ.फू. चर्टई क्षेत्र: ४५५.८३ चौ.फू. स्टील्ट + ४ वरचे मजले (प्रत्यक्ष कञ्जा अंतर्गत)	१४.२८/ १.४३/ ०.१०
y	श्रा. नवनाथ नारायण गळ, श्रा. /का.: गोरेगाव, श्री. गमेश धुळसडा मोब :९९२००४०५७१	०५/०२/२०१९ रु. १८७.०५ लाख + व्याज + इतर प्रभार	चंदह क्षत्र: ४५५.८३ चा.फू. स्टाल्ट + ४ वस्च मजल (प्रत्यक्ष कब्जा अतगत) पलॅट क्र. ३०२, ३ रा मजला, सबुरी रेसिडन्सी, उदय विहार लोवजी, पोस्ट शिळफाटा, खोपोली, गाव चिंचवली, शेकिन, तालूका खालापूर जि. रायगड ४१०२०३. विल्ट अप क्षेत्र: ५४७ चौ.फू. चंदई क्षेत्र: ४५५.८३ चौ.फू. स्टील्ट + ४ वस्चे मजले (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	१४.२८/ १.४३/ ०.१०
C	मे. ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक्स (I) प्रा. लि.	०५/०२/२०१९ रु. १८७.०५ लाख + व्याज + इतर प्रभार	फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, सबुरी पार्क २, उदय विहार लोवजी, पोस्ट शिळफाटा, खोपोली, गाव चिंचवली, शेकिन, ताल्का खालापूर जि. रायगड ४१०२०३. बिल्ट अप क्षेत्र: ५८१ चौ.फू. चर्ट्ड क्षेत्र: ४९१ चौ.फू. स्टील्ट + ४ वरचे मजले (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	१५.३७/ १.५४/ ०.१०
9	सौ. लता नवनाथ गोळे आणि श्री. नवनाथ नारायण गोळे, शा./का.: गोरेगाव, श्री. रमेश धुळसडा मोब : ९९२००४०५७१	०५/०२/२०१९ रु. १८७.०५ लाख + व्याज + इतर प्रभार	फ्लॅट क्र. १०२, १ ला मजला, सबुरी पार्क २, उदय विहार लोवजी, पोस्ट शिळफाटा, खोपोली, गाव चिंचवली, शेकिन, ताल्का खालापूर जि. रायगड ४१०२०३. बिल्ट अप क्षेत्र: ६२० चौ.फू. चर्ट्ड क्षेत्र: ५१६.६६ चौ.फू. स्टील्ट + ४ वरचे मजले (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	१६.१३/ १.६१/ ०.१०
0	मे. ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक्स (I) प्रा. लि. सौ. लता नवनाथ गोळे आणि	०५/०२/२०१९ रु. १८७.०५ लाख + व्याज + इतर प्रभार	फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, सबुरी पार्क २, उदय विहार लोवजी, पोस्ट शिळफाटा, खोपोली, गाव चिंचवली, शेकिन, ताल्का खालापूर जि. रायगड ४१०२०३. बिल्ट अप क्षेत्र: ४८० चौ.फू. चटई क्षेत्र: ४०० चौ.फू. स्टील्ट + ४ वरचे मजले (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	१२.५३/ १.२६/ ०.१०
११	श्री. नवनाथ नारायण गोळे, शा./का.: गोरेगाव, श्री. रमेश धुळसडा मोब :९९२००४०५७१	०५/०२/२०१९ रु. १८७.०५ लाख + व्याज + इतर प्रभार	फ्टॅट क्र. १०४, १ ला मजला, सबुरी पार्क २, उदय विहार लोवजी, पोस्ट शिळफाटा, खोपोली, गाव चिंचवली, शेकिन, तालूका खालापूर जि. रायगड ४१०२०३. बिल्ट अप क्षेत्र: ५६६ चौ.फू. चर्टई क्षेत्र: ४७१.६६ चौ.फू. स्टील्ट + ४ वरचे मजले (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	१४.७७/ १.४८/ ०.१०
१२	श्री. अरविंद विजयराज गांधी (मे. एस. अरविंद कुमार) शा./का.: भिवंडी माधुरी कांबळे, मोब: ९८६७९८४५७	१६/०४/२०२० रु. १४३.३४ लाख + व्याज + इतर प्रभार काही असल्यास	प्लॅट क्र. ३०२, २ रा मजला, विंग बी, श्री नेमिनाथ दर्शन को ऑप हाऊ सोसा लि., गोकुळ नगर, भगवान महावीर मार्ग, खडक पाडा, भिवंडी, महाराष्ट्र ४२१३०२ बिल्ट अप क्षेत्र: १०३९ ची.फू. (प्रत्यक्ष कब्जा अन्वये)	४७.६२/ ४.७६/ ०.५०
3	महेश ज्ञानेश्वर धानके शा./का.: मुखाड, श्री. आकाश कोटमिरे – मोबा: ७५७८८२२९२५/ ९१६७८८४६८५	१९/०७/२०१८ रु. १७.८७ लाख + व्याज + इतर प्रभार काही असल्यास	फ्लॅट क्र. ३०२, तिसरा मजला, बी के नगरी, नव दुर्गा हॉटेल जवळ, देव गाव, तालुका मुखाड, कल्याण मुखाड रोड, जि. ठाणे ४२१४०१ बिल्ट अप क्षेत्र ७५० चौ. फू. (प्रत्यक्ष कब्जा अन्वये)	१०.२६/ १.०३/ ०.२०
8	सौ. सुनिता नंदा आणि श्री. दिवाण राहुल नंदा (मे. गॉर्डवेल डिटेक्टीव्ह सर्व्हिसेस प्रा. लि.) शा/का.: मॉडेल्लाग्राम एस. मुडलिवर गणपथी, मोब: ११६७९४०७८९ / ९३२४३२९८९४	०९/०४/२०२१ रु. ५२८.७९ लाख + व्याज + इतर प्रभार काही असल्यास	पलॅट क्र. बी/४०१, ४ था मजला, समुंदर दर्शन सीएचएसएल, १५९, एन दत्ता मार्ग, चार बंगलो, मुंबई ४०००५३ बिल्टअप क्षेत्र १३९९ चौ. फू. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	३११.२४/ ३१.१२/ २.००
. ધ	अंकित ट्रेडर्स श्री. सत्यनारायण व्ही. माळी (कर्जदार) सी. पूजा एस. माळी (कर्जदार) प्रशांत आर. निखार्गे (हमीदार/गहाणदार) बोरीबंदर – विवेकजित सिन्हा– ९९२०७५८५४०	१४/०१/२०१५ रु. ४५३.७८ लाख + त्यावरील व्याज + इतर प्रभार तारखेपर्यंत	टुकान क्र. १ आणि १ए, तळ मजला, सत्यविजय अपा., सर्व्हे क्र. १८७, हिस्सा क्र. ९/२-१४ गाव मोरे, विरार रोड, नुतन विद्यालय समोर, नालासोपारा पूर्व, जि. ठाणे-४०१ २०९. बिल्टअप क्षेत्र १६४६ चौ. फू. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	હ્ય.૦૦/ હ.५૦/ ૦.५૦
ं ६	मे. प्रेसिडेंट इंटस्नॅशनल प्रोप्नाः श्री. काका कंवलजीत सिंग हमीदारः – १. मे. अक्षरा व्हिसा कन्स्टल्टन्सी प्रा. लि. २. मोहम्मद मस्तान सच्यद, ३. गीता गणेश सांगळे, ४. गणेश जयराम सांगळे आणि मे. जस्ट जॉय ट्रॅव्हल्स ॲण्ड टुर्स प्रा. लि. संचालक आणि हमीदारः १. सी. ज्युडीथ फनांडीस २. श्री. नरिंदर पाल सिंग हमीदारः १. मे. अक्षरा व्हिसा कन्स्टल्टन्सी प्रा. लि.,	मे. प्रेसिडेंट इंटरनॅशनल १८.०५.२०१८ रु. ११२.९५ लाख + व्याज + इतर प्रभार काही असल्यास मे. जस्ट जॉय टॅव्हल्स ॲण्ड टुर्स प्रा. लि. ३०.११.२०१८ रु. १७१.४० लाख + व्याज + इतर प्रभार काही असल्यास	प्लॉट क्र. २, सीटीएस क्र. १२७७८, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन जवळ, उल्हासनगर-३, जिल्हा-ठाणे धारक जिमनीवरील ''रिलायन्स इंडस्ट्रीयल इस्टेट'' च्या २ ऱ्या मजल्यावरील कमशिंयल युनिट क्र. २०४ आणि २०६ एकूण चटई क्षेत्र ८५१ चौ. फू. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	ધશ.ધહ/ ધ.શ્ક/ ૦.ધ૦
	३. गीता गणेश सांगळे ४. गणेश जयराम सांगळे, शा/का. क्रॉफर्ड मार्केट दिव्य रंजन- ९१६७९८०३६३			
१७	मे. काजल ट्रेडिंग कं. शा./का.: कल्याण पश्चिम अखिलेश खरे, मोबा : ९१६७९४०७७९	१४/०६/२०२१ रु. ५२.०९ लाख + व्याज + इतर प्रभार काही असल्यास	शॉप क्र. ०३, तळमजला, गावदेवी शॉपिंग सेंटर, प्लॉट क्र. एक्स२५/१ आणि एक्स२५/११, एमआयडीसी रहिवासीत क्षेत्र, सुदामा नगर, डोंबिवली (पूर्व)तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ४२१२०१ बिल्टअप क्षेत्र २२५ चौ. फू. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)	१९.१३/ १.९२/ ०.२०

		शा/का.: ठाणे	इतर प्रभार काही	असल्यास	क्षेत्र: ६७० चौ.फू. बिल्ट अप		0.24
	१९	लाथा गणेश, मोबा ७५०६२६६२८८			२. इंडस्ट्रीअल परिसर गाळा क्र. २०२, २ रा मज् भवन जवळ, सेक्शन २४, उल्हासनगर ४२९ ० क्षेत्र: ६३५ चौ.फू. बिल्ट अप		२४.०१/ २.४०/ ०.२५
च्या	२०				३. इंडस्ट्रीअल परिसर गाळा क्र. २०३, २ रा मज भवन जवळ, सेक्शन २४, उल्हासनगर ४२१ ०		२४.०१/ २.४०/
तेक व्या	२१				क्षेत्र: ६३५ चौ.फू. बिल्ट अप ४. इंडस्ट्रीअल परिसर गाळा क्र. २०४, २ रा मज् भवन जवळ, सेक्शन २४, उल्हासनगर ४२१ ० क्षेत्र: ६१० चौ.फू. बिल्ट अप		0.24 23.08/ 2.38/ 0.24
हेती च्या / ढ	22	मे. निल एक्स्टुलॅमिपॅक प्रा. लि. १. श्री. निलेश हेमानी २. सौ. डिंपल हेमानी शा./का. एआरबी मुंबई, श्री. निलेश मनवतकर, मोबा. क्र. ९६८९९७५७९१, ०२२-४०३४५८१२	०४.०८.२ रु. ६३,८६,६८,०० अधिक व्याज असल्यास ग्रामपंचायत मि रु. २७२९३	८५.७२ लाख + काही अन्य ळकत कर	गट क्र. २०४, सर्व्हें क्र. ६१, न्यू सातपाटी रोड, शिवसेना शाखा भवन जवळ, गाव धनसार, तालुका आणि जिल्हा पालघर ४०१४०४ येथील फॅक्टरी जमीन, इमारत, प्लांट आणि मशिनरी (सदर मिळकत ही सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियाकडे संयुक्तरित्या गहाण आहे.) एकूण क्षेत्र मोजमापित २६७४७ चौ. मी. एकूण बांधकाम क्षेत्र ४४२० चौ. मी. म्हणजेच ४७५६३ चौ. फूट (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)		१६६५.००/ १६.६५/ १०.००/
	२३	मे कॉन्सेप्ट वायर्स प्रा. लि. शा./का. भिवंडी मोबा: ९८६७७९८४५७	०१/१२/२ रु. ७६.२१ लाख इतर प्रभार काही	+ व्याज +	इंडस्ट्रीअल ओपन प्लॉट, सर्व्हें क्र. ४७९, हिस्स पळसाईफाटा-खानिवली रोड, खानिवली, ताल बिल्ट क्षेत्र: ७४०० चौ.फू. (प्रत्यक्ष कब्जा अ	का वाडा, पालघर, ठाणे ४२११००३	११९.८८/ ११.९९/ १.५०
	28	डॉ. भरत कुमार जैसवार शा./का. अंबरनाथ मंजीत कुमार, मोब: ९७१४०२५२७९ / ९१६७९४०७६६	०७/०४/२ रु. ३६.८५ लाख इतर प्रभार काही	+ व्याज +	शॉप क्र. ०२, तळमजला, १ ला मॅझेनाईन मजर कॉम्प्लेक्स, आ क्र. १, बीके क्र. १८९२, ई उल्हासनगर ५, ठाणे ४२१००५ बिल्ट क्षेत्र: १२४५ चौ.फू. (प्रत्यक्ष कब्जा अ	क्र. ७८, शीट क्र. ६९, सेक्शन क्र. २सी,	ધધ.૮१/ ધ.ધ૮/ ૦.ધ૦
	२५	मे. रोनीश जेम्स भागीदारांचे नाव/हमीदार १. रोनीश यू शाह २. धर्मेश कैलाश शाह ३. जरिन एन शाह ४. मे. रोनिश जेम्स शा./का. ऑपेरा हाऊस दिवाकर मित्रा मोबा: ९८२१०७७२५५	०४/०५/- इ. २१५४२१	<i>७६</i> / –	इंडस्ट्रीअल युनिट क्र. २, मोजमापित अंदाजे वर्धमान हितेक्स इंडस्ट्रीअल इस्टेट, पेट्रोल पंप मा धारक सर्ल्हें क्र. १२०, हिस्सा क्र. ६ आणि १०, क्र. १३५, हिस्सा क्र. २ आणि सर्ल्हें क्र. १३६ २३६९८ चौ यार्ड्स समतुल्य १९८१३.८५ चौ वसलेलेल गाव दिहसर, तालूका बांद्रा, जि.	गे, एस व्ही रोड, दहिसर पूर्व, मुंबई ४०००६८ सर्व्हें क्र. १२१, हिस्सा क्र. १(भाग), सर्व्हें ६, हिस्सा क्र. १ आणि ८ एकूण मोजमापित .मीटर्स किंवा तत्सम स्थित असलेले आणि	२०६.५०/ २०.७०/ ०.५०
	२६	श्री. सुनील उद्धव बड़वे (कर्जदार) श्री उद्धव काशिनाथ बड़वे / शा./का. बोरीबंदर श्री सौरव कुमार, मोबा क्र. ७५८८७०६५६९	२५.०५.२ रु. २५,२८		फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, इमारत थरवानी अ चिखलोली, अंबरनाथ पश्चिम, पिन ४२९५०३ बिल्ट क्षेत्र: ४७३ चौ.फू. चटई क्षेत्र ३९४ चौ		२९.८०/ २.९८/ ०.५०
	२७	सौ. ज्योती गिरीश प्रभाकर आणि सौ. अनुसुईया गिरीश प्रभाकर शा./का. बाबुलनाथ प्रिन्स मॅसी मोबा क्र. ७३८७१४३४७४	०४/०१/२ इ. १२७८२		मातेश्वरी हिल्स पार्क, फ्लॉट क्र. २०४, २ रा मजला, ए विंग, प्लॉट क्र. १ ते १६, सर्व्हें क्र. १७, गाव गुंडागे, जि. रावगड बिल्ट क्षेत्र: ३९५ चौ.फू. चटई क्षेत्र		१०.९४/ १.१०/ ०.५०
	२८	श्री. दिनकर झिपरिया पाटील आणि श्री. प्रशांत दिनकर पाटील शा./का. बोरीबंदर श्री. सौरव कुमार, मोबा क्र. ७५८८७०६५६९	३१.०८.२ इ. ५१२५५		फ्टॅर क्र. ए आणि बी लोअर लेव्हल बेसमेंट मजला, न्यु राधे कृष्ण सीएचएसएल, हनुमान नगर, काटेमानिवली, कल्याण पूर्व, ठाणे पिन ४२१३०६ बिल्ट क्षेत्र: ११०० चौ.फू.		३९.६०/ ४.०/ ०.५०
	२९	मे. रिॲल्टो एक्झिम प्रा. लि., हमीदार: श्री. सुचित सी. पटेल, सौ. मनिषा सी. पटेल, सौ. वर्षा एम पटेल, मे. पुष्पक बुद्घीवन्स प्रायव्हेट लिमिटेड, श्री. चंद्रकांत एन. पटेल, श्री. यश महेश पटेल, श्री. अमित योगेश संपत गहाणदार: सौ. मनिषा चंद्रकांत पटेल शा/का: एसएएम शाखा, निस्म पॉईंट, मुंबई २१ राजीव उपाध्याय (मुख्य व्यवस्थापक) ८६५७४४०९८१/ श्री. राहुल गोटमारे (व्यवस्थापक) – ७३८७५२२९९३		० लाख । बीओआय	पलॅट क्र. ०१, ४ था मजला, बी विंग, ''जय हिंद इस्टेट बिल्डिंग क्र. १, को. ऑप. सोसा. लि.'', कबुतरखान्याजवळ, डॉ. ए. एम. रोड, भुलेश्वर मुंबई - ४००००२ येथील कार्यालय परिसर. चटई क्षेत्र - ६०८.०५ ची. फू. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)		१५०.००/ १५.००/ २.००
	30	रश्मीबेन दीपक बोसमिया शा/काः दिहसर (पू.) सौ. प्रणिता कांगे मोबा क्र. ९८३३४९६४०८	१७/०४/२ रु. १५७.३४ लाख इतर प्रभार काही	। + व्याज +	शॉप क्र. सी-१ स्थित येथे इमारत क्र. २७, एलएस न्यु साई हेरिटेज सीएचएसएल, मानवेल पाडा रोड, विरार पूर्व, ता वसई, जि. पालघर ४०१३०५ १४० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र ८५ चौ.फू. चटई क्षेत्र येथे तळमजला + ४ वरचे मजले (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)		१०.५०/ १.०५/ ०.२०
	38		१७/०४/२ रु. १५७.३४ लाख इतर प्रभार काही	। + व्याज +	शांप क्र. सी-१८ स्थित येथे इमारत क्र. २७, एलएस न्यु साई हेरिटेज सीएचएसएल, मानवेल पाडा रोड, विरार पूर्व, ता वसई, जि. पालघर ४०१३०५, २२० ची.फू. बिल्ट अप क्षेत्र २१८ ची.फू. चर्टई क्षेत्र येथे तळमजला + ४ वरचे मजले (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)		१६.५०/ १.६५/ ०.२०
	३२	शा/काः दहिसर (पू.) सौ. प्रणिता कांगे मोबा क्र. ९८३३४९६४०८	१७/०४/२ रु. १५७.३४ लाख इतर प्रभार काही	। + व्याज +	शॉप क्र. सी-१९ स्थित येथे इमारत क्र. २७, एलएस न्यु साई हेरिटेज सीएचएसएल, मानवेल पाडा रोड, विरार पूर्व, ता वसई, जि. पालघर ४०१३०५, १८० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र ११० चौ.फू. चटई क्षेत्र येथे तळमजला + ४ वरचे मजले (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)		१३.५०/ १.३५/ ०.२०
	**	श्री. विजयकुमार पांडे सौ. प्रेमलता बीर भद्रा तिवारी शा/का: विरार पश्चिम श्री. विवेक राणे मोबा क्र. ८७५८६६१३३१	२१/०६/२ रु. २७.५३ लाख इतर प्रभार काही	+ व्याज +	पलंट क्र. ४०२, ४ था मजला, ए विंग, इमारत क्र. २, चंद्रमुखी शिवकुटीर कॉम्प्लेक्स, सफाळे पालघर रोड, सफाळे (पूर्व), गाव कारदल, ता आणि जि. पालघर ४०११०२. ६९५.६८ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र, फ्लॅटची साईज: ५९७.७४ चौ.फू. चटई क्षेत्र, इमारत तळमजला + ४ मजला (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)		२१.९२/ २.१९/ ०.३०
	ई	ई-लिलाव निरीक्षणाची तारीख आणि	वेळ	बोली रक्क	म जमा करीता अंतिम तारिख आणि वेळ	ई-लिलावाची तारीख आणि	ा वेळ

लिलाव बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार यांच्या मार्फत घेण्यात येईलः ई-लिलाव एजन्सीचे संकेतस्थळः www.ibapi.com आणि www.mstcindia.co.in आणि www.mstcecommerce.com ई-लिलाव एजन्सी संपर्क तपशील आहे:

२७ नोव्हें., २०२३, सायं. ५.००

२७ नोव्हें., २०२३, सायं. ५.००

एमएसटीसी सेंन्ट्रल हेल्पडेक्स क्र. ०३३-२३४०००२० ते २२ पर्यंत. ईमेल: helpdesk@mstcindia.co.in नोंदणीशी संबंधित चौकशी करिता: ईमेल: ibapiop@mstcecommerce.com

सिनियर मॅनेजर ०३३-२३४०००२७ आणि असिस्टंट मॅनेजर ०३३-२३४०००२९.

२१ नोव्हें., २०२३, दु. १२.०० ते सायं. ४.००

२१ नोव्हें., २०२३, दु. १२.०० ते सायं. ४.००

इअर प्रदान/परताव्याशी संबंधित चौकशी करिता **ईमेलः ibapifin@mstcecommerce.com** डीएम (एफ ॲण्ड ए)/एसएम(एफ ॲण्ड ए)-टेलिफोन : ०३३-२३४०००२८.

कृपया वरील नमूद अधिकाऱ्यांना कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण कण्याचा बोलीदारांना सल्ला देण्यात येत आहे.

उ<mark>प्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी :</mark> बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ई-लिलाव प्लॅटफॉर्म https://www.mstcecommerce.com, www.ibapi.com वर नोंदणी करायची आहे.

टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (३ कामकाजाचे दिवस लागू शकतात)

कृपया नोंद घ्यावी की, टप्पा १ आणि २ हे स्पूर्वी प्रेशा आधी बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.

टप्पा ३: इअर रकमेचे हस्तांतरः लिलाव प्रक्रिया चालू असता इअर/बोलीच्या भरणाकरिता www.mstcindia.co.in, www.ibapi.com, www.mstcecommerce.com येथे उपलब्ध मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करावा. टप्पा ४: बोली प्रक्रिया आणि लिलावाचे निष्कर्ष: इच्छुक नोंदणीकृत बोलीदार टप्पा १, २ आणि ३ पूर्ण झाल्यावर ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली करु शकतात.

जर कोणत्याही मिळकतीकरिता एकमेव बोलीदार असेल, एकमेव बोलीदाराने ई-लिलावात भाग घेणे आवश्यक आहे आणि त्याचा/तिचा/त्यांचा प्रस्ताव हा किमान सदर मिळकती संबंधित वरील तक्त्यात नमुद बोली वाढविण्याच्या रकमेच्या समान रक्कम वाढविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास ते यशस्वी बोलीदार म्हणून घोषित करण्यास हक्कदार नसतील. कृपया लिलावाच्या दरम्यान इअर/बोलीच्या भरणाकरिता www.ibapi.com, www.mstcindia.co.in आणि www.mstcecommerce.com येथे उपलब्ध मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करावा.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता आमच्या बँकेची वेबसाईट www.centralbankofindia.co.in वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. प्राधिकृत अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एआरबी

२८ नोव्हें., २०२३, स. १०.०० ते सायं. ६.००

२८ नोव्हें., २०२३, स. १०.०० ते सायं. ६.००

दिनांक: १० नोव्हें, २०२३ ठिकाण : मुंबई

अनु क्र. १ ते २९

अनुक्र. ३० ते ३३

ईमेल आयडी – arwmmzo@centralbank.co.in